

KISAN MOULDINGS LIMITED

Regd. Off.: "Tex Center", K-wing, 3rd Floor, 26 'A' Chandivli Road, Off Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072 • Tel : 022 - 4200 9100, 4200 9200 • Fax : 28478508 E-mail : customercare@kisangroup.com • Website : www.kisangroup.com



CIN: L17120MH1989PLC054305

July 29, 2024

BSE Limited, Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 530145

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are enclosing herewith scanned copies of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended on June 30, 2024 published in the following newspapers:-

- 1. Business Standard English language
- 2. Mumbai Lakshdeep Marathi language

This is for your information and record.

Thanking you, Yours truly, For Kisan Mouldings Limited

Vijay

Digitally signed by Vijay

Indukum Indukumar Joshi

ar Joshi 2024.07.29 10:50:02 +05'30'

Vijay Joshi Company Secretary





YES BANK LIMITED

Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai 400055 Branch: 19th Floor, C Wing, Empire Tower, Reliable Tech Park, Cloud City Campus, Plot No. 31, Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai 400708

6th E-AUCTION SALE NOTICE

SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002 (Hereinafter Referred to as Act) r/w SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 (Hereinafter referred to as Rules).

Pursuant to Notice U/S 13(2) and 13(4) of the above Act, the possession of the below mentioned property was

taken on behalf of YES BANK Ltd., by Authorized officer of the Bank.

Whereas the Authorized officer of the Bank has decided to sell the property described herein below on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" "WHATEVER THERE IS BASIS" and "NO RECOURSE BASIS" (including encumbrances, if any,) under rules 8 & 9 of the said Act, through Public Auction (E-Auction).

Name of Borrower/Co Borrower/Mortgagor/ Guarantor (s)/ security provider/s	Description of Property	Date of Physical Possession	Date of Demand Notice & O/s Amount as per demand notice	Last Date for submission of BID Date & Time of E-Auction	Reserve Price (Rs)	Earnest Money Deposit (Rs.)
Dhamu Innovation (The Borrower) 45 2215 A Govt HSG Colony Khetwadi Bandra East Mumbai - 400051 Maharashtra Khushboo Rajeev Dhamu (The Co-borrower) & (Legal Heir of Borrower and Mortgagor Late Rajiv kumar Dhamu) 402, Parle Goodwill CHSL OPP Telephone Exchange TPS V Nanda Patkar Road Vile Parle East Mumbai 400057, Also at: 45 2215 A Govt HSG Colony Khetwadi Bandra East Mumbai - 400051 Maharashtra	Flat no 402, on 4th Floor admg 752.50 Sq. Carpet area along with elevation area of 62.44 Sq.ft Carpet area in the building and Society Known as "Parle Goodwill" Cooperative Housing Society Limited "Opp MTNL Office, Sant Muktabai Road, situated at village Vile parle (East) taluka Andheri, Mumbai -400057	02-02-2023	31-08-2019 & Rs. 1,37,78,575.54 (Rupees One Crore Thirty- Seven Lakhs Seventy-Eight Thousand Five Hundred Seventy Five and Paise Fifty Four Only)	21.08.2024 Till 4.00 pm 22.08.2024 Time 11.00 am to 2.00 pm	Rs. 1,95,00,000/- (Rupees One Crore Ninety Five Lakhs Only)	Rs. 19,50,000/- (Rupees Nineteen Lakh Fifty Thousand Only)

Terms and Conditions:-

Name of Beneficiary

AXIS BANK LTD.

available, to redeem the secured assets.

+ 63.29 Sq.Ft., Balcony Area

Date: 23/07/2024

Place : Pune

No.

- The Auction sale will be "Online E-Auction/ Bidding through Banks approved service provider M/s E-Procurement Technologies Ltd, AuctionTiger, Ahmedabad Contact Persons Mr. Ram Sharma on (M) +91 8000023297 (Ramprasad@auctiontiger.net, website https://sarfaesi.auctiontiger.net
- Bidders are advised to go through the Bid Forms, Tender Document, detailed terms and conditions of auction sale before submitting their bids and taking part in the E-Auction sale proceedings.
- Bids shall be submitted through online/Offline procedure in the prescribed formats with relevant details.

l	Earnest	Money	Deposit	(EMD)	shall	be	deposited	through	Demand	Draft	payable	at	Mumba
	/RTGS/NEFT/FUND TRANSFER to credit of following account before submitting the bids:-												
	Details -												
	Name o	f Bank &	Branch		YES E	BANI	CLTD WORL	_I					

Account No : 000189900002710 | IFSC Code : YESB0000001 The bid price to be submitted shall be above the Reserve Price and the bidders shall improve their further offer in multiple of Rs.1,00,000/-. The property will not be sold below the reserve price set by the Authorized Officer. The

YES BANK LIMITED EMD COLLECTION A/C

bid quoted below the reserve price shall be rejected and the EMD deposited shall be forfeited. Inspection of the aforesaid property can be done on 6th Aug, 2024 & 13th Aug, 2024 from 11:00 am to 2:00 pm by the interested parties/ tenderer after seeking prior appointment with AO. The AO has the right to reject any tender/tenders (for either of the property) without assigning any reasons thereof.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in https://www.yesbank.in/aboutus/media/auction-property -- Secured Creditor's website i.e. www.yesbank.in.

- In case of any difficulty in obtaining Tender Documents/ e-bidding catalogue or Inspection of the Immovable Properties / Secured Assets and for Queries, Please Contact Concerned Officials of YES BANK LTD., Mr. Ariun Gudewar on Mobile No: 7758833589 & Arjun.Gudewar@Yesbank.in, or Mr. Abhijeet Kashid on Mobile No 9860630909 & abhijeet.kashid@yesbank.in, or Mr. Vikrant Shedge on 8657040090 or Email: Vikrant.shedge@Yesbank.in / and Officials of M/s. e-Procurement Technologies Limited (Auction Tiger) Ahmedabad Mr. Ram Sharma on (M) +91 8000023297 (Ramprasad@auctiontiger.net)
- The sale is subject to the conditions prescribed in the SARFAESI Act/Rules 2002 and the conditions mentioned above.

SALE NOTICE TO BORROWER /CO-BORROWER/MORTGAGOR/SECURITY PROVIDER

The above shall be treated as Notice Under Sec.9(1) read with 8(6) of security interest (Enforcement Rules),2002 to Borrower/Co-Borrower/Mortgagor/Security Provider.

Registered Office: Axis Bank Ltd., "Trishul" -3rd floor, Opp. Samartheshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge, Ahmedabad -380006

Branch Address: Axis Bank Ltd., Sterling Plaza, Ground floor, Opp. Sai Sevices Petrol Pump, J.M.Road, Pune-411004.

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Axis Bank Ltd., Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of

the powers conferred under section 13(12) read with Rule3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices on the dates mentioned below, calling upon the borrowers / Co-borrowers

Guarantors / mortgagors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the respective notice. The borrowers / Co-borrowers / Guarantors

/ mortgagors, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act, read with Rule, 6 & 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date

mentioned below. The borrowers / Co-borrowers / Guarantors / mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be

subject to the charge of the Axis Bank Ltd., for amounts mentioned below. The borrower's attention is invited to the provisions of Sub Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, 2002 in respect of time

payment

Description of Immovable Properties: Property 1: Flat No.407, Gat No.165, Green Castce, Building Name Chintamani-1, Kamshet Talmava-410405. Admeasuring Carpet Area 435.84

Description of Immovable Properties: Flat No.1202, 12th Floor, Empire Estate Co-op Housing Societ Ltd, Wing No.P/1, Chinchwad, Pune-411019, Admeasuring Carpet Area: 885 Sq.Ft.

Sq Ft + 63.29 Sq.Ft., Balcony Area. Property 2: Flat No.408, Gat No.165, Green Castce, Building Name Chintamani-1, Kamshet Talmava-410405. Admeasuring Carpet Area 435.84 Sq.Ft

Vikrant Shedge (Authorized Officer) Assistant Vice Presiden FOR YES BANK Limited Date: 27th Jul. 2024 Place: Mumbai

Name & Address of Borrowers / Co-borrowers /

Mortgagors / Guarantors

Symphony, Flat 1601, K Wing, S.N.45/4, Sukhapur Panvel Shilott, Near Arraichur, Panvel,

Maharashtra Mumbai-410206, Also At No.2: PP Innovative Pvt Ltd. B-9110, Kanmoor

House 81/287, Narshi Nath Street, Near Masjid Bander, Maharashtra, Mumbai-400009.

Date of Demand Notice: 22/12/2023

4. 1) Dhanesh Maruti Thorat (Borrower/Mortgagor), Flat No.A 602, Delta Tower 1, Plot No.

Sector 08. Ulwe Navi Mumbai Raigad, Maharashtra -410206, Also At : C/o. Maruti

Thorat Datt, Mandir Jawal Dharam, Mata Chandoli Budruk, Chandoli Bk Pune – 410503.

Date of Demand Notice: 26/10/2023

1. 1) Priya Shekhar Patil (Borrower/Mortgagor) 2) Mr. Shekhar Jayram Patil, Balaji

KISAN MOULDINGS LIMITED

Regd. Off: 'TEX CENTRE', 'K' Wing, 3rd Floor, 26 'A', Chandivali Road, Near HDFC Bank, Off. Saki - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.

Website:- www.kisangroup.com, Mail id:-cs.kisan@kisangroup.com, Telephone No. 022-42009100/9200

Extract of Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial results

for the quarter ended June 30,2024

Standalone Consolidated Quarter Ended **Quarter Ended** Year Ended **Particulars** 30-Jun-24 31-Mar-24 30-Jun-23 31-Mar-24 30-Jun-24 31-Mar-24 30-Jun-23 31-Mar-24 Unaudited Audited Unaudited Audited Unaudited Audited Unaudited Audited 8,160.84 1 Total Income 6.843.27 6,116.51 27.359.47 6.843.27 6,116.50 8.160.54 27,359.47 2 Profit / (Loss) (before tax and an Exceptional items) 301.54 413.71 (706.87)(2,752.17)299.88 411.98 (708.41)(2,758.64)3 Profit / (Loss) after tax 301.54 8,988.61 (706.87)5,822.73 299.88 8,986.88 (708.41)5,816.26 309.39 8.995.08 (699.32)5.850.90 307.73 8.993.35 (700.86)5.844.43 Total Comprehensive Income/(Loss) Paid-up equity share capital of Rs 10 each 11.946.31 11,946.31 3.386.31 11,946.31 11.946.31 11,946.31 3.386.31 11,946.31 Reserves excluding revaluation reserves (As per balance sheet of previous accounting year) 8,293.14 8,304.86 Earning per equity share (EPS) (in Rs) (Not annualised for quarters) - Basic & Diluted 0.25 25.49 (2.09)16.51 0.25 25.48 (2.09)16.49

Notes :

Place : Mumbai

Date : July 25, 2024

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the board of directors at their meeting held on July 25, 2024.
- There is an extract of the detailed format of Quarter ended unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Unaudited Financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) as well as on Company's Website (www.kisangroup.com).

For and on behalf of the Board of Directors of Kisan Mouldings Limited

Sd/

(Rs. in Lakhs)

Sanjeev Aggarwal Chairman & Managing Director DIN. 00064076



Outstanding Amount (Rs.)

Rs 43.91.593/- (Runees Forty Three Lakh Ninety One Thousand Five Hundred & Ninety

Three Only) being the amount due as on 29/11/2023, together with further interest thereon at

the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment, the aforesaid

amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred until the date of

Date of Symbolic Possession: 23/07/2024

Rs.74,85,075/- (Rupees Seventy Four Lakh Eighty Five Thousand & Seventy Five Only)

being the amount due as on 06/10/2023, together with further interest thereon at the

contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment, the aforesaid amount

and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred until the date of payment.

Date of Symbolic Possession: 23/07/2024

BRANCH: SHIVAJI CHOWK KALYAN TELE: (0251)2211925/2213054

H.O.: Lokmangal, 1501, shivajinagar, pune-5 Date - 23.07.2024 POSSESSION NOTICE (For Immovable Property)[Refer Rule – 8 (1)

WHEREAS, The undersigned being the Authorized Officer of the Bank Of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 27,03,2024

Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 27.03.2024 calling upon the borrower, Mr. DEBABRATO DEBENDRANATH MUKHERJEE to repay Rs.32,57,017.62/- (Rupees Thirty Two lakhs Fifty Seven Thousand Seventeen and Sixty two only) plus Interest @ 9.00% with effect from 27.03.2024, within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 23th July 2024.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The details of the properties mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows:

Property Details- Flat No.708, 7th Floor, Building No 7, MN Wing Shashwat Park 7 MN Wing CHS Ltd. Near Deepall Park, Valivali Tal-Ambernath Thane Maharashtra 421503 For Bank Of Maharashtra

Chief Manager & Authorised Officer Date - 23.07.2024 Shivaji Chowk Kalyan Branch

PHYSICAL POSSESSION NOTICE

FIGURE 18 SET OF STATE OF STATE OF SET OF S

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The

borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

	No.	Borrower(s)/ Loan Account Number	Date of Physical Possession	Notice/ Amount in Demand Notice (Rs)	of Branch				
		Kishor Jagdish Ranaware/ Kavita Kishor Ranaware- LBBRD00005698433	Office No. 1001, 10th Floor, Block C, Zhaveri House, C-Square, City Survey No. 921 (Comprising City Survey Nos. 921 To 948 And 1116 To 1119) And 1100/B, R.S.No. 108/B, 111/B, 112/B, Sarabhai Campus, Near Genda Circle, Opp. Neptune Trion, Part of Mouje Subhanpura, Vadodara-390007/ July 21, 2024	December 16, 2023 Rs. 5,54,44,112.00/-	Mumbai/ Vadodara				
-	The above mentioned becomes (a) (average to refer becomes increased at 20 day. Notice to repay the appayent								

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Standalone

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE 30, 2024**

ADOR FONTECH LIMITED *ador

Belview 7 Haudin Road Bengaluru 560 042 CIN: L31909KA1974PLC020010 T: 080 25596045 peace of mind E: investorservice@adorfon.com; www.adorfon.cor (₹. in lakhs) Consolidated

(₹. in lakt

Particulars Quarter ended Year ended Quarter ended Year en 30.06.24 31.03.24 30.06.23 31.03.24 30.06.24 31.03.24 30.06.23 31.03.24 audited Audited Unaudited Audited Unaudited Audited 5003 Total income from operations (net) 4519 5823 21239 4611 5948 5138 2174 Profit/(Loss) for the period 732 951 804 3511 642 876 723 315 before tax exceptional and/or extraordinary iter Profit/(Loss) for the period before tax 804 3511 876 723 315 732 951 642 (after exceptional and/or extraordinary items Net Profit/(Loss) for the period after tax 521 237 507 755 602 2661 417 749 (after exceptional and/or extraordinary items) Total comprehensive income for the period 442 672 610 2603 352 668 529 231 (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) 6 Equity share capital 700 700 700 700 700 700 700 700 Reserves (excluding revaluation reserves) as show 12941 1042 in the Audited Balance Sheet of the previous year Earnings per share (of Rs.2/- each) (for continuing and discontinued operations Basic 1.4 2.2 7.6 2.1

1.4

2.2

1.7

7.6

Diluted

- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the Bombay Stock Exchange - www.bseindia.com and on the Company's website - www.adorfon.com.
- Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable, including necessary appropriations.
- The consolidated financial results comprise Ador Fontech Limited and its wholly owned subsidiary - 3D Future Technologies Private
- (iv) In terms of para 12 of Ind-AS-108, the Company views its business operations in a holistic manner and hence segment reporting is not applicable w.r.t. Standalone Financial Statements. However, the nature of business of the Holding and Subsidiary being distinct, aggregation in terms of the Consolidated Financial Statements have Bengaluri been reported as part of Segment Reporting.

(v) To align with the accounting policy/method of estimate, of the entities to be merged, there has been a change w.r.t. estimation for sales returns to be recognised for both 01 (24-25) and FY (23-24) during the quarter ended June 30, 2024 and to that extent dat between the quarters are not comparable. Details as under:

1.2

2.1

1.5

6.8

AT Malkani

botano	2024-25	2023-24	31.03.24
Reduction in Sales - Income	30	182	212
Reduction in consumption of materials - Expenses	18	108	126
Increase in provision for expenses - Current liabilities	12	74	86

(vi) The above results have been reviewed by the Audit Committee an approved by the Board of Directors at their meeting held on July 26, 2024 (vii) The Statutory Auditors have carried out Limited Review of the financial statements for the quarter ended June 30, 2024.

For ADOR FONTECH LIMITED

केनरा बैंक Canara Bank 📣

ीं सिंडिकेट Syndicate

REGIONAL OFFICE NASHIK

Axis Bank Ltd., Authorised Officer

4 th floor, Roongta Supremus, Tidke Colony, Chandak Circle, Nashik, 422002

SALE NOTICE

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002 READ WITH PROVISO TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice Is Hereby Given To The Public In General And In Particular To The Borrower(s) And Guarantor(s) That The Below Described Immovable Property Mortgaged/charged To The Secured Creditor, The Symbolic/Physical Possession Of Which Has Been Taken By The Authorised Officer Of Canara Bank., Will Be Sold On "as Is Where Is", "as Is What Is" And "Whatever There Is" On For Recovery of

belo	slow Mentioned dues of the of Canara Bank from Respective Borrower / Guarantor mentioned below.						ΙL				
Sr. No.	Name and Address of Borrowers / Guarantors	Description of Immovable Properties	Possession Symbolic /Physical	Reserve Price (Rs.)	EMD Rs.	Amount O/s. Liability (Rs.)	Bid Submision Date	E-Auction Date	Encumbrances	Authorized Officer Contact	╠
1.	Borrower: Pramod Damodar Chaudhari Address: Shop No. 19, 2 nd Floor, Sitaramji Plaza, Panzarapol, Jalgaon, Maharashtra-425001 Guarantor: Vijay Prabhakar Sonar, Address: Sitaramji Plaza, Panzarapol, Jalgaon (MS), Maharashtra-425001	All that part and parcel of Plot No.87 to 96, 97A,97B, 98A,98B,99A,99B,100A,100B, 101A, Gat no.77 of Kinhi Shiwar Tal. Bhusawal & Dist. Jalgoan, Adm. area 1963.22 sq. mtrs. and bounded as under For Plot No. 87to 96 East Plot no. 75 to 84 West 6 mtrs. wide road North Gat No. 78 South Plot No. 86 For Plot No. 97A to 101A East 6 mtrs. wide road West Gat No. 81 North Gat No. 78 South Plot no. 102B		Rs. 19,01,000/-	Rs. 1,90,100/-	Rs. 44,16,928.44/- + Interest applicable & other Charges	On or Before Dt 29.08.2024 at 04:00 pm	30/08/2024	NOT KNOWN	Jalgaon-II Branch, 0257-2226114 +91 9634956341	
2.	Borrower: Mrs. Padma Satish Rathod Co-Borrower: Mr. Satish Rajkumar Rathod, Address: Row House no. 3, Bansi Co-op Housing Soc., Lonkar Mala, Behind Suman Hospital, Jai Bhavani Road, Nashik-422101 Guarantor: Rajnesh Shripal Balmiki, Room no 318 type 2 nehru nagar, Isp colony nasik road, Nasik road, nasik- 422101	All that part and parcel of Row House No. 03, [Built up area 81.89 sq. mtrs. and plot area 70.28] Bansi Co- operative Housing Society Ltd, Plot No. 10, S.No. 49/3, Lonkar Mala, Behind Suman Hospital, Jai Bhavani Road, Mauje Deolali, Tal. & Dist. Nashik 422401 Bounded as under: East: Plot No 8 West: Plot No 12 North: Row House No 4 South: Row House No 2		Rs. 28,35,600/-	Rs. 2,83,560/-	Rs. 31,68,040.50 /- + Interest applicable & other Charges	On or Before Dt 12.08.2024 at 04:00 pm	13/08/2024	NOT KNOWN	Nasik Jail Road Branch, +91 9404553690	No a) BS for wv b) Dir

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Branch Manager, Canara Bank, during office hours on any working day. Portal of E-Auction:https://c1india.com Authorised Officer

Date: 26/07/2024

Place: Jalgaon / Nashik

Canara Bank

The above is an extract of the detailed format of Unaudited financial Results for the Quarter ended 30th June, 2024 filed with

FOR STAR HOUSING FINANCE LIMITED

Kavish Jain Director

HOUSING FINANCE Star hai toh bharosa hai

STAR HOUSING FINANCE LIMITED CIN: L45201MH2005PLC376046

Registered office: 603, Western Edge I, Above Metro Cash & Carry, Borivali East, Mumbai 400066 E mail: compliance@starhfl.com, Contact No. 8828036610

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE ,2024 AS PER IND AS NBFC (DIVISION III)

Sr. No.	Particulars	Quarterly ended June 30, 2024 (Unaudited)	Year ended March 31, 2024 (Audited)	Quarterly ended June 30, 2023 (Unaudited)
1.	Total Income From Operations	2.095.895	6163.546	1,229.006
2.	Net Profit /(loss) for the period (before Tax, Exceptional Items and/or Extraordinary Items)	390.609	1147,117	207.549
3.	Net Profit/(loss) for the period (Before Tax and after Exceptional and/or Extraordinary Items)	390.609	1147.117	207.549
4.	Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	301.849	888.328	155.360
5.	Total Comprehensive income for the period [comprising +Profit/ Loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax)]	365.779	879.391	155.360
6.	Paid up Equity Share Capital (face value Rs. 5/- each)	3.939.031	3.936.031	3.857.91
7.	Reserves excluding Revaluation Reserves	9,781.958	9,309.746	6920.03
8.	Earning Per Share (of Rs. 5/- each) Basic Earning Per Share (of Rs. 5/- each) Diluted	0.383 0.372	1.142 1.107	0.201 0.201
9.	Networth	13776.67	13301.46	10748.13
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	-	-	-
11.	Debt Equity Ratio	2.43	2.41	1.67
12.	Earnings Per Share (of Rs. 5/- each)			
	Basic Diluted	0.383 0.372	1.142 1.107	0.201 0.201
13.	Capital Redemption Reserve	-	-	-
14.	Debenture Redemption Reserve	-	-	-
15.	Debt Service Coverage Ratio	1.16	1.39	3.02
16.	Interest Service Coverage Ratio (Number of times)	1.40	1.50	1.47

SE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full ormats of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024 are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and Company's website at www.starhfl.com.

) The above financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of birectors at their meeting held on 25th July, 2024.

c) The Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2024 are reviewed by the Statutory Auditors of the Company nd are in compliance with the requirement of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kalpesh Dave Place : Mumbai Chief Executive Officer & Director Date: 26.07.2024 DIN: 02041197 DIN: 08221964

व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणासाठी ऑनलाईन पोर्टल - चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.२६ : नवीन शैक्षणिक संबधित विभागाचे अधिकारी व धोरणानुसार (छएझ) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या ट्यापक संधी उपलब्ध व्हाट्यात, आर्थिक पाठबळाअभावी अभ्यासक्रमांच्या <u>ट्यावसायिक</u> उच्च शिक्षणापासून मुली वंचित नयेत,यासाठी ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रूपये किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलीचे पदवी, पदविका व पद्व्युत्तर पद्ववीचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरू झाले आहे. महाडीबीटी https://mahadbt. maharashtra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.ऐरोली येथील पार्थ नॉलेज नेटवर्क येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्धारे ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दूरदृश्य संवादप्रणालीद्धारे इतर मागास बहजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंब्र देवळाणकर यांच्यासह

LKP

तपशिल

करानंतर साधारण प्रक्रियेतन निव्वळ नफा/(तोटा

विशेष साधारण बाबनंतर निव्वळ नफा/(तोटा)

ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळून राखीव

www.bseindia.com व कंपनीच्या www.lkpsec.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

भरणा केलेले समभाग भांडवल

शेअर्सचे दर्शनी मुल्य

दिनांक: २५ जुलै, २०२४ ठिकाण: मुंबई

नाव / कर्ज खाते क्र

No.0VAS1809000005015122,

No.0KAL2305000005063613

सनिल शांताराम सावंत.

रोहित सुनिल सावंत

दिनांक : २६.०७.२०२४

ठिकाण : गुरगाव

शननाझ युनुस गाझी

कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो. या शिष्यवृत्ती योजनांची एकत्रित माहिती विद्यार्थी, पालक व संस्था प्रतिनिधींना व्हावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री थी. पाटील यांनी ऑनलाइन वेबिनारच्या माध्यम ातून विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्याशी संवाद साधला. या वेबिनारमध्ये संपूर्ण राज्यातून ६ हजार शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या, तसेच ४७ हजार २४७ डिव्हाईस ऑनलाइन जोडले गेले होते. तर ५२ हजार ४३२ यू ट्यूबवर विद्यार्थी, पालक जोडले गेले होते. यामध्ये जवळपास ५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी फीडबॅक नोंदविला अनेक महाविद्यालयामध्ये एलईडी स्क्रीन लावुन मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जवळपास १५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी या ऑनलाईन संवादामध्ये सहभागी झाले होते. राज्यातील सर्व विद्यार्थी,प्राध्यापक जिल्ह्यातील यांनी अधिकाधिक प्रश्न विचारले जवळपास दोन तास ऑनलाइन वेबिनार मध्ये मंत्री पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यांना समाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मंत्री थी. पाटील यांचे विशेष आभार मानले. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री थी. पाटील म्हणाले की, या योजनेमध्ये प्रवेश

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी०८००३९

नोंदणीकृत कार्यालय: २०३, एब्मॅसी सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

एकमेव

संपलेली

तिमाही

34.03.2028

3,709.90

488.40

५६६.५0

?,**६**३३.४३

90.0

वरील ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरिक्षित आर्थिक परिणामांचा (एकमेव व एकत्रित) उतारा आहे. याचे तपशीलवार स्वरूप सेवं

(लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) रेखुलेशन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आले आहे आणि बीएसईच्य

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यापुढे कायदा) च्या कलम १३(२) अन्वये सूचना

तुमचे ऋण खाते प्रतिभृत धनको **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटे**ड, यांचे नोंदणीकृत कार्यालय ६०८-६०९, ६वा मजल

ब्लॉक-सी, अन्सल इम्पेरियल टॉवर, कम्युनिटी सेन्टर, नारायणा विहार, नवी दिल्ली–११००२८ (यापुढे **एसएचडीएफसीएल**) यांच्याद्वारे एनपीएमध्ये

वर्गीकृत करण्यात आले आहे आणि तुमच्या कर्जासमोर असलेली एकूण थकबाकी रक्कम **एसएचडीएफसीएल**कडे जमा करण्यास तुमचे दायित्व आहे

तसेच उपरोक्त रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी सुद्धा जमा करण्याचे दायित्व तुमच्यावर आहे

म्हणून आम्ही तुम्हाला येथे कळवित आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत **एसएचडीएफसीएल**कडे तुमचे संपुर्ण दायित्व तुम्ही जमा

करावे अन्यथा कायद्याच्या कलम १३(४) अन्वये अधिकाराअंतर्गत **एसएचडीएफसीएलद्वा**रे कारवाई केली जाईल. कर्जदार व प्रतिभूत मालमत्तेचे

अर्जवाराचा पत्ता

घर क्र. २२८८. वांगणी बाझारपेठजवळ

वांगणी पश्चिम, वॉर्ड क्र.५, अंबरनाथ

गल्ली क्र. १, रमाबाई आंबेडकर नगर,

घाटकोपर पुर्व, मालवणी चाळ, नम्रता

चाळ, जल प्रभात रहिवाशी संघ, पंत

नगर, श्रावस्ती बुद्ध विहार, मुंबई,

महाराष्ट्र-४०००७५

ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.co

संपलेली

तिमाही

30.08.202

9,204.90

685.80

885.80

9,463.50

₹.00

0.86

कॉर्पोरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हस्याणा), द्र.:०१२४-४२१२५३०/३१/३२

मागणी सूचना

20-07-2024

₹ 7,55,887

20-07-2024

₹ 20,44,799/

संपलेली

तिमाही

\$0.08.2028

3,009.00

30.998

30.998

१,६३३.४३

₹.00

0.40

संपलेली

तिमाही

30.08.2028

३,०६५.१०

809.64

809.94

8,633.83

0.40

१०० टक्के मर्यादेपर्यंत परीक्षा शुल्क शिष्यवृत्ती स्वरूपात पात्र विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. **नरेंट धानजी वारिया** हे निवासी जागा अर्थात टेनामेन्ट क्र.ए-१६/६१, सिद्ध को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सिद्धार्थ नगर भाग-२, गोरेगाव (पश्चिम) मुंबई–४०००६२, क्षेत्रफळ ५५१.४४ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला संरचना, जमी सीटीएस क्र.३५३, गाव पहाडी, गोरेगाव (प.), तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जागेचे मालक आहेत

श्री. नरेंद्र धानजी वारिया हे सर्व अधिभारापासन मक्त असलेली सदर जागा माझे अशीलांकडे विकी कारनामा करीत आहेत आणि जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सद नागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसां**त आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा माझे अशील सदर सचनेच्या दिवस समाधीनंतर पाघ कोणताई दावा विचारात न घेता उपरोक्त जागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील.

> सही/ राहुल नरेंद्र सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स, पवर्ड, मंबर्ड-४०००७६ मोबा.९०२९५५१२६८

(रु. लाखात, प्रती शेअर डाटा व्यतिरिक्त

संपलेली

तिमाही

\$0.08.2023

9,903.54

946.64

946.64

9,463.60

2.00

0.20

0.70

प्रतिक एम. बोर्श

व्यवस्थापकीय संचाल**व**

एकत्रिक

संपलेली

तिमाही

34.03.202

५५६.५७

५५६.५७

9,६३३.४३

₹.00

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेडकरित

प्रतिभूत मालमत्ता

दकान क्र.००२, तळमजला, अष्ट विनायक दर्श

. अपार्टमेंट, सावरे रोड, विद्या विकास कॉलेजजवळ

फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, ड्रिमलॅण्ड अपार्टमेंट

एस.क्र. ३५३/५, प्लॉट क्र.५, गाव नेरळ, कर्जत

प्राधिकत अधिकारी

रायगड, ठाणे, महाराष्ट्र-४१०१०१.

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड

वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३.

आज दिनांकीत २७ जुलै, २०२४



डेक्कन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याद्वारे वितरीत प्रमाणपत्र क्र.१०८ चे अनुक्रमांक २३३ ते २३७ असलेले रु.५०/ – प्रत्येकीचे ५ शेअर्सबाबत दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी **कुमारी** निना विशीनो पमामुह्न यांच्याकडून आम्हाला अर्ज प्राप्त झाला आहे. अर्जदारांनी कळविले आहे की. सदर प्रमाणपत्र हरवले

म्हणून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास आहेत. असे समजले जाईल.

सचिट ठिकाण: मुंबई दिनांक: २७.०७.२०२४

वेथे सुचना देण्यात येत आहे की, श्रीमती चम्पाबे

नोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवल (पूर्व), मुंबई-४००१०१ या जागेचे संयुक्त मालव आहेत, यांचे **११.११.२०२२** रोजी निधन झाले आणि भावना अमृतलाल राजानी यांनी मयताचे शेअर्सव दावा केला आहे आणि सोसायटीकडे सदस्यत्वासार्ठ अर्ज केला आहे. आम्ही याव्दारे, सोसायटीच्य भाइवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सद शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **१५ (पंधरा) विवसां**त सोसायटीच भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स र तसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन रावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. व देलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झार नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य मांडवल/मिळकतीमधील शेअर्सव हितसंबंधाश . सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गा व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट

मार्ग, जेकब सर्कल, महालक्ष्मी, मंबई 40001 समद्भी सी. एच. एस. या संस्थेचे भागप्रमाणपत्र व आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत दिनांक : 27-07-2024

आज दिनांकीत २७ जुलै, २०२४, मुंबई

सी.पी. रोड, कांविवली (पुर्व), मुंबई-४००१०१ at.:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१

सार्वजनिक सूचना श्री. अविनाश विश्वनाथ लाड यांनी. ते दि. 20 मार्च

2013 रोजीच्या डीड ऑफ टान्सफर (जे सह दय्यम निबंधक मुंबई शहर क्र. 3 यांच्या कार्यालया अनुक्रमांक 2922-2013 मार्फत नोंदणीकृत केले) मार्फेत सदनिका क्र. 306, क्षेत्रफळ 650 sq.fi built up) एरिया, 3 रा मजला, बिल्डिंग क्र. 3-1 वैशाली नगर समृद्धी सी एच एस लि., सी. एस. क्र 1895, इ वॉर्ड, महालक्ष्मी, नोंदणी जिल्हा उपजिल्हा मंबई शहर स्थित व पोस्टाने पत्ता के. के असलेली (सदर सदनिका) व त्यासोबत वैशाली नगर 30 अंतर्गत अनुक्रमांक 146 ते 150 (दोन्हींसह) रु. 50/- प्रत्येकीचे 5 पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सचा (सदर शेअर्स) 100% अधिकार, हक्क, हित व ताबा खरेदी केले असून, ते आता सदर सदनिका व सदर शेअर्सचे संपर्ण व एकमेव मालक असल्यारं आमच्या अशीलांना दर्शविले आहे. वर नमूद केलेल्या माहितीच्या आधारे आमच्या अशीलांना सदर सदनिका व सदर शेअर्स श्री. अविनाश वि.लाड यांच्याकडून विकत घेण्याची इच्छा आहे. जर कोण व्यक्तीस सदर सदानिका, व शेअर्स किंवा उपरोक्त विक्रीबाबत काही अधिकार, हक्क, हित, दावा र आक्षेप असल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सद सचना प्रकाशनापासन ७ दिवसात आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात कळवावे. विहित कालावधीत कोणता दाव वा आक्षेप न प्राप्त झाल्यास सदर सदनिक व सदर शेअर्सचे स्पष्ट व विक्री योग्य शीर्षक श्री. अविनाश विश्वनाथ लाड यांचे आहे असे मानले जाईल. वर नमूद केलेल्या कालावधीच्या समाप्तीनंतर प्राप्त झालेले कोणतेही आक्षेप वा दावे विचारात घेतले जाणार नाहीत किंवा

पॅक्स मंडस, ऍडव्होकेटस पत्ताः देवछाया, प्लॉट नं. ७५ कांदिवली (पूर्व), मुंबई 400101 Email: duhita@paxxmundus.cor Mob: 9920775062

घेतलेल्या अभ्यासक्रमांचे वार्षिक शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काचा समावेश आहे. शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता संबंधित विद्यापीठ, तंत्रशिक्षण मंडळ, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इत्यादीकड्न आकारण्यात येणारे परीक्षा शूल्क व शासन मान्यताप्राप्त बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे

जाहीर सूचना

अर्जदार **श्रीमती निना विशीनो पमामु**ष्ट यांचे अर्जावर कारवाई करण्यास कोणासई कायदेशीर दावा किंवा आक्षेप असल्यास किंवा सदर भागप्रमाणपत्र अनुक्रमांक २३३ ते २३७ आणि फ्लॅट क्र.२०२ बाबत वारसाहक्क, भागीदारी न्यास, परिरक्षा वहिवाट, भाडेपट्टा, ताबा, विक्री, बक्षीस अदलाबदल, तारण, मालकीहक्क किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावेत. अन्यथा सोसायटीकडून वरनामित अर्जदाराच्या अर्जावर प्रक्रिया केली जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले

डेक्कन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, युनियन पार्क खार पश्चिम, मुंबई-४०००५२

अमृतलाल राजानी या भावना अमृतलाल राजानी यांच्यासह फ्लॅट क्र.डी/३०३, रिवरीया कोहौसोलि..

ठिकाण : मुंबई ऍड. दुहिता देसाई



किसान मोल्डिंग्ज लिमिटेड

CIN: L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालय: टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड, एचडीएफसी बँकेजवळ, साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००७२. **ई–मेल**: cs.kisan@kisangroup.com वेवसाईट: www.kisangroup.com, दूर.क्र.: ०२२-४२००९५००/९२००

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल


									(रु. लाखात)	
			एकमेव				एकत्रित			
ı			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
अ.	तपशिल	३० जून, २४	३१ मार्च, २४	३० जून, २३	३१ मार्च, २४	३० जून, २४	३५ मार्च, २४	३० जून, २३	३१ मार्च, २४	
क्र.		अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	
٩.	एकूण उत्पन्न	६८४३.२७	६११६.५१	८५६०.८४	२७३५९.४७	६८४३.२७	६११६.५०	८५६०.५४	२७३५९.४७	
₹.	करपुर्व नफा/(तोटा) (अपयादात्मक बाबनंतर)	३०५.५४	843.64	(७०६.८७)	(२७५२.५७)	२९९.८८	४११.९८	(७०८.४५)	(२७५८.६४)	
₹.	करानंतर नफा/(तोटा)	३०५.५४	८९८८.६५	(७०६.८७)	4८२२.७३	२९९.८८	८९८६.८८	(७०८.४५)	५८५६.२६	
8.	एकूण सर्वकष उत्पन्न/(तोटा)	३०९.३९	८९९५.०८	(६९९.३२)	4८40.90	300.03	८९९३.३५	(७००.८६)	4८४४.४३	
ч.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू. 40/-)	११९४६.३१	99884.39	३३८६.३५	99888.39	99888.39	99888.39	३३८६.३५	१ १९४६.३१	
ξ.	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव (मागील वर्षाच्या									
ı	ताळेबंद पत्राकानुसार)	-	-	-	८२९३.५४	-	-	_	८३०४.८६	
O.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.) (तिमाहीकरिता वार्षिकीकृत नाही)									
ı	मळ व सौमिकत	0.24	24.89	(2.09)	98.49	0.24	24.82	(2.09)	५६.४९	

टिप : ५. वरील वित्तीय अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २५ जुलै, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.kisangroup.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या वतीने व करिता

> सही/ संजिव अगरवाल

किसान मोल्डिंग्ज लिमिटेड



जाहीर सूचना

श्री. रतनलाल बी. भार्गय व श्रीमती समित्रादेवी आर. भार्गव यांच्या वतीने प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, पुढील तीन (३) मुळ दस्तावेज, करारनामा अर्थात **१) मे. युनिक डेव्हलप**र आणि **श्री. कार्लटन एम. सिमस** यांच्य दरम्यान झालेला दिनांक २० जुलै, १९९ रोजीचा विकी करारनामा. २) श्री. कार्लटन एम. सिमस आणि श्री. अतुल वोरा यांच्य . दरम्यान झालेला दिनांक १६ ऑक्टोबर, २००१ रोजीचा विक्री करारनामा. ३) श्री. अतुर वोरा आणि श्री. रिफद अल्लाउद्दीन कुरेर्श व **श्री. फैजल रफिक कुरेशी** यांच्या दरम्या झालेला दिनांक २ मे, २००८ रोजीचा विक्री करारनामा जे फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला क्षेत्रफळ ७२ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, युनिक पार्व को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, पद्मा नगर, प्लॉट क्र.७, रामचंद्र लेन विस्तारीत लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६१ या जागेबाबत होते ते हरवले आहेत. सद तीन (३) दस्तावेज/करारनामा हे सदर फ्लॅटच्य अधिकार श्रेणीतील मुख्य दुवा आहेत. त्यांन आता सदर फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे म्हणून सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत भाहे की, जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्त किंवा भागावर विक्री, तारण, अधिभार, न्यास मालकी हक्क, ताबा, बक्षीस, परिरक्षा वारसाहक, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क आणि. किंवा हित किंवा मागणी असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपा खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय **३७**, ३८, ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर, लिंब रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई[.] ४०००६४ येथे सदर सूचना प्रकाशनापासू १५ दिवसांच्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीं दावा स्थगित आणि/किंवा त्याग केले आहे असे समजले जाईल

दिनांक: २७.०७.२०२४ सही/ निशांत राण ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायाल

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to state tha Mr.Jankinath Karamchand Bedi admeasuring 765 Sq. Ft.(Built Up) Area building known as "Green Acres' Co Operative Housing Society Limited situated at C.S Road No. 5, Dahisa East. Mumbai-400068. Mr. Jankinat Karamchand Bedi expired intestate or 28.03.2007, at Mumbai, leaving behin his legal heirs 1) Mrs. Santos Jankinath Bedi (his wife), Khushil Jankinath Bedi (his son), 3 Mrs. Reena Chawla(his daughter) and 4) Mrs. Sonu Narula (his daughter) an the said Mrs. Santosh Jankinath Bed expired intestate on 19/09/2015, a Accordingly, 1) Mr. Khush

Jankinath Bedi (his son), 2) Mrs. Reer

Chawla (his daughter) and 3) Mrs

Sonu Narula (his daughter), are th

only surviving legal heirs of Late Mi

ankinath Karamchand Bedi. Any persons having any claim, right title or interest in respect of the fla mentioned above by way of sale mortgage, charge, lien, gift, lease use trust, possession, inheritance or rights in any manner whatsoever are hereb requested to make the same known vriting to the undersigned Advocate M N.R. Pandey, at Bhandarkar Bhava Court Lane, Borivali (W), Mumba 400092, within 15 (Fifteen) days from the date hereof with evidence, failing which, any such claim, shall be deeme to be waived and/or abandoned and m clients shall proceed to conclude the sal

ADVOCATE MR. N.R. PANDE

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यांत येत आहे की, नमूद मूळ

दस्तऐवज आणि कागदपत्रे. जी १) मेसर्स. अस्मित कन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड व सौ. आलिय सालीन देसाई व श्री. सालीन अहमद देसाई यांच्यात दि. २७ जुलै १९९२ रोजी, नोंदणी क्र. २९४२/१९९२ अन्वये ठाणे येथील मे उपनिबंधक कार्यालयात दि. १५ मे १९९२ रोजी विक्रीचा मूळ करारनामा, २) सौ. आलिया सलीन देसाई व श्री. सलीन अहमद देसाई तर्फे डॉ श्रीमती. मेहरुन्निसा ए. लांम्बे. पाँवर ऑफ ॲटर्नी दि. १८ जुलै १९९२ च्या आधारे, व श्री. अनवर कासम शेख यांच्यात दि. २५ जून १९९३ रोजी विक्रीचा मूळ करारनामा, ३) श्री. अनवर कासम शेख व श्री. अव्वाब ए.एच. काझी यांच्यात **दि.१ मे** १९९४ रोजी विक्रीचा मूळ करारनामा, ४) श्री. अव्वाब ए.एच. काझी आणि श्री. जाहिद एस सिद्दीकी यांच्यात दि. ७ मार्च १९९९, जिचा नोंदणी क्र. टीएनएन-४-५११-१९९९ दि. ८ मार्च, १९९९ रोजी विक्रीचा मूळ करारनामा, जी जे. जे. हॉस्पिटलपासून जाताना गाडीतून खाली पडले असून त्यांचा शोध लागत नाही. या प्रकरणी सर जे. जे. मार्ग पोलिस ठाणे, मुंबई येथे दिनांक ६ जुलै २०२४ रोजी तक्रार क्र. ५४⁻५४५/२०२४ अन्वये ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वरील मूळ दस्तऐवज् आणि कागदपत्रे आढळल्यास किंवा कोणाकडे असल्यास त्यांनी ती <mark>श्री. मुस्तुफा युसूफ कोराडिया, (भ्रमणध्वनी</mark> क. ९३२३२५९३७४), राहणार : फ्लॅट क्रमांक २०३, दुसरा मजला, अस्मिता ब्रीज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नया नगर, मीरारोड (पूर्व), भाईंदर, जिल्हा ठाणे आणि/किंवा "लॉ एम्पायर", सचिन व्ही. डेरे, अधिवक्ता कार्यालयीन पत्ता : ३८०/३८२, अमृतेश्वर, ४० अ, नाना शंकर शेठ स्मृती, चिरा बाजार, जे.एस.एस.रोड, मुंबई - ४००००२ यांच्याशी संपर्क

सर्व तुकडे आणि पार्सल फ्लॅट क्रमांक २०३ दुसरा मजला, ५०.१८ चौरस मीटर (बिल्टअप), अस्मिता ब्रीज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमधील, नया नगर येथील, जुना सर्व्हे क्रमांक ५०८ असलेल्या जागेवर वसलेल्या मीरारोड (पर्व). भाईंदर, तालका व जिल्हा ठाणे आणि अस्मिता ब्रीज को-ऑपरेटिव्ह हाऊंसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अन्वये नोंदणीक्र. ५९२१ दिनांक २२.०४.१९९३ अन्वये विधिवत नोंदणीकृत अस्मिता ब्रीज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लि. च्या भाग-भांडवलात प्रत्येकी रु.५०/- (प्रत्येकी पन्नास रुपये) चे ५ (पाच) समभाग, एकुण रु. २५०/-(फक्त दोनशे पन्नास रुपये), जे अनुक्रमे ४१ ते ४५ (दोन्ही समावेशक) व शेअर प्रमाणपत्र क्रमांक ९ सभासद नोंदणी क्रमांक ९ असा आहे

दिनांक २७ जुलै, २०२४ रोजी दिनांकित.

सचिन वि. डेरे अधिवक्ता लॉ एम्पायर

ॲड़व्होकेटस् आणि लीगल ॲडव्हायझर्स ईमेल : lawempire.lawfirm@gmail.com भ्रमणध्वनी : ९८२१८ ८१२९०

CHANGE OF NAME

, Ms. Kyle Ritesh Varma, state and declare that Ms. Kyle Ritesh Varma and Ms. Kyle Varma are the same person. Ritesh Varma is my father and his name is added as my middle name on my 10th grade markshee during my 10th grade studies in the UAE because it is required to add his name on the marksheet as per the UAE's rules.

नमुना क्रा.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन. क्षेत्रिय संचालक. पश्चिम क्षेत्र

महाराष्ट्र यांच्या समक्ष नपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकर (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नेयम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरण

सादिपली सोलार प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन:यु७४९९९एमएच२०१६एफटीसी२८६४४१) यांचे नोंदणीकृत कार्यालय: **६१४, बी विंग,** २१५ ॲट्रिअम अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पुर्व मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००६९.

आणि

.अर्जदार कंपनी/याचिकाकत तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आ की, ०५ जुलै, २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजर विशेष ठरावानसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून तेलंगण राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकर कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्ग अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रा नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना ाकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय व्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह मुंबई-४००००२ या कार्यालयात पाठवावी तसे ु . एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

६१४, बी विंग, २१५ ॲट्रिअम अंधेरी कुर्ला रोड अंधेरी पुर्व मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००६९ च्या वतीने व करित सादिपली सोलार प्रायव्हेट लिमिटेड

राघवेंद्र राहुल कोरल देनांक: २६.०७.२०२४ डीआयएन:०८९२५९५२

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या सूचनेनुसार सौ. नीता व्यंकटेश पाटे व सौ. नूतेन विजय पितळे, हे संयुक्त मालक, वहिवाटदार आहेत व दोघांच्या ताब्यात फ्लॅट क्रमांक ७४२, २डी मजला, ए विंग, टिळक नगर गुरुकृपा को-ऑप.हौ.सो.लि., इमारत क्र.२१, टिळक नगर, चेंबूर, मुंबई - ४०००८९ चा ताब आहे, सुमारे ३२३ चौ. फूट. (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भित). माझ्या अशिलांचे वडील श्री. प्रभाकर

वासुदेव कारेकर हे १९८१ च्या वाटप पत्रानुसार सदर मालमत्तेचे मूळ मालक होते. श्री. प्रभाकर वासुदेव कारेकर यांचे दि.०६.०१.२००० रोजी निधन झाले आणि माझ्या अशिलांच्या आई श्रीमती ज्योत्सना प्रभाकर कारेकर यांनी नामनिर्देशित मालमनेचे २००४ रोजी हस्तांतरण झाले श्रीमती ज्योत्सना प्रभाकर कारेकर यांचे दि.०५.११.२०१२ रोजी निधन झाले. न हरकत प्रतिज्ञापत्रात सौ. नीता व्यंकटेश पाटे यांच्या नावे सदर मालमत्ता हस्तांतरण केले रिलीझ डीड दस्तऐवज रजि. क्र.केआरएल५ १५५६६-२०२४, दिनांक १० जून २०२४ नसार सदर मालमत्ता श्रीमती नीता व्यंकटेश पाटे आणि श्रीमती नृतन विजय पितळे यांच्या नावे हस्तांतरण केले आहे. आता वरील मालमत्तेचे १००% समभाग कागदपत्रांच्या अंमलबजावणीद्वारे त्यांच्या नावावर ाधीच द्रस्तांत्रीत केले आदेत. आता पादे अशिल या मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत आणि त्यांना या मालमत्तेची विक्री करण्याचे

पूर्ण अधिकार आहेत. म्हणून, मी याद्वारे उपरोक्त मालमत्तेवर कोणताही दावा, शीर्षक, हित आणि/किंवा कायदेशीर अधिकार असलेल्या कोणत्याई व्यक्ती/संस्थेला आमंत्रित करतो, ते सर्व संबंधित कागदपत्रांसह १४ (चौदा) य सचनेच्या प्रकाशनाच्या आत खाली उल्लेखित विकलांशी संपर्क करा व त्यांचे हाती देण्यात यावे. ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसानंतर प्राप्त झालेले कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

वकिल कांचन पी नलावडे २३/२७, पितृकृपा चाळ, मिराशी नगर, अंकुर हॉस्पिटलजवळ, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई - ४२. ठिकाणः मुंबई, दिनांक:२६.०७.२०२४

जाहीर सूचना

कपया लक्ष असावे की. आमचे अशिल श्रीमती कवित . व्ही ठाकूर आणि श्री. विवेकानंद जे ठाकूर हे खालील अनुसूचीत अधिक विशेषतः वर्णन कैल्याप्रमाणे प्रिमायसेस (सदर प्रिमायसेस) च्या संदर्भात मालव आहेत. त्यांनी आप्हाला त्यांचे शर्षिक प्रत्यापित करण्याची विनंती केली आहे आणि सदर जागेच्य संदर्भात शीर्षक प्रमाणपत्र जारी करावे. जे सर्व भार

दावे आणि मागण्यांपासून मुक्त असेल. आम्हाला आमच्या अशिलाने कळवले आहे की, त्यांनी श्रीमती कविता ठाकूर यांच्या द्वारे सदर जागेच्या संदर्भात निष्पादित खरेदी कराराची मूळ लॉजमेंट पावती ज्याचे क्र.बीबीई-४५२७-२००

दि.३१.१०.२००० आहे आणि लॉजमेंट पावर्त क्र.८४९६ ज्याचे नोंदणी क्र.बीबीई-२-८४४३-२००६ दि.२९.०८.२००६ आहे हरवले/गहाळ झाले आहे आणि यापुढे त्या संदर्भात श्रीमती कविता ठाकू यांनी दादर पोलीस स्टेशन, दादर मंबई येथे हरवलेर्ल तकार के ८२६२५-२९०२४ आणि ८३८८३ २०२४ अनुक्रमे दिनांक २३ जुलै २०२४ आणि २५ जुलै २०२४ असा आहे.

पर्व व्यक्तिस येथे नमूद केलेल्या जागेच्या किंवा त्याच्य कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही विक्री देवाणघेवाण, गहाण, द्या, भाडेपट्टी, धारणाधिकार, शल्क देखभाल परवाना भेर वारमा वारा ताबा पुखसोयी, विश्वास, मृत्युपत्र, असाइनमेंट किंवा भा कोणत्याही स्वरूपाचा किंवा अन्यथा याद्वारे कोणताही हक्क, शीर्षक, दावा, मागणी किंवा इस्टेट हित असल्यास त्यांनी अशा कोणत्याही दाव्याची खाल नमट केलेल्या पत्त्यावर अधोस्वाक्षरीत सर्व आवश्यव आणि सहाय्यक दस्तऐवजांसह त्याच्या प्रकाशः तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी माहिर्त द्यावी अशी विनंती केली जाते. असे न केल्यास कोणतेह दावे नाहीत असे गृहीत धरले जाईल आणि ते दावे, ज काही असतील तर, माफ केले गेले आहेत आणि खार्ल स्वाक्षरीदार त्याच्या संदर्भात शीर्षक प्रमाणपत्र जार्र करण्यास पुढे जातील.

वर संदर्भित अनुसूची

त्र्यावसायिक परिसर युनिट क्र.१२, ९८७ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ मोजमाप, तळमजल्यावर, भार प्रमाणपत्र क्र. ८१७ अंतर्गत प्रत्येकी ५०/- रुपये गच पर्णपणे भरणा केलेले शेअर्म विशिष्ट क ५६ ८० टोन्ही समाविष्ट. बसा इंडस्टियल प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सेंचुरी बाजार गल्ली, प्रभादेवी

मुंबई - ४०००२५ दिनांक २७ जुलै २०२४ रोजी

सही/ अंड. हरमीत **सिंग दास** मे. एच के लं

दासन व्हिला बंगला क्र.१ न्यू सिल्व्हर होम को हौसोलि कंपाऊंड नवीन कांतवाडी रस्ता, पेरी क्रॉस रोड वांद्रे-पश्चिम, मुंबई - ४०००५ ईमेलः harmeet@hklawindia.com दुरध्वनी: +९१-९८२००७७००।

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. मनिष सावं हे श्रीमती सोनाली एम. सावंत यांच्यासह फ्लॉ क्र.पी-१६/टॉवर ३, चॅलेजर्स कोहौसोलि., ठाकूर गाव, कार्दिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागे झाले आणि त्यांची पत्नी श्रीमती सोजली मनिष सावंत यांनी मालमत्तेचे मालकीत्वावर दावा केल आहे आणि सोसायटीकडे सदस्यत्वासाठी अर्ज केल आहे. आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील, मयत संभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अव दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा . आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ (पंधरा) विवसांत सोसायटीच्या भांडवल हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन रावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. व देलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झार भांडवल/मिळकतीमधील शेअर्सव हितसंबंधाश प्तोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गा यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. भाज दिनांकीत २७ जुलै, २०२४, मुंबई

लिगल रेमेडि वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवार कोहौसोलि., इमास्त क्र.१, पटेल इस्टेट सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई–४००१०१ र.:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१

PUBLIC NOTICE

behalf of my client i.e. **KANHAIYA** GAIKWAD is intending to Purchase Fla bearing No. 201, on 2nd floor, in Wing "B" adm. 41.94 Sq. Mtrs. carpet area in the Building known as "DHEERAJ DIAMOND" situated at Chincholi Bunder Road, Malac West, Mumbai – 400064., on the land bearing part of CTS No.986, 986/1, to 38, 988, 988/ to 59, 990, 990/1 to 31, 992, 992/1 to 8 and 059-C of Village Malad, Taluka Borivali, and District Mumbai Suburban from n the view of above all persons having ar

laim, right, interest or objection of whatso nature in respect of the above mentioned Fla No. 201 by way of inheritance, share, sale license, gift, mortgage, charge, possession lease, assignment, lien, ownership, transfer access, easement, encumbrances howsoers or otherwise are hereby requested to make the same known in writing to the undersigned at the address given below with supporting documents within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice, failing which it will be assumed that there are no claims of bjections in respect of the said Flat No. 20 and my client will proceed to purchase the aid Flat No. 201 from ICICI BANK Limited Seller) and complete the transaction withou any reference to such claim/s, if any and same shall be considered as waived and abandoned

Komal N. Jain. Advocate (High Court) Office No. 402, 4th Floor, Vaishal Shopping Centre, Beside Natraj Market S. V. Road, Malad (West), Mumbai-400 064

जाहीर उदघोषण

(इन्सॉल्हेन्सी ॲन्ड बँकरप्ट्सी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तांकरिता परिसमापन ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनिमयन ६ अंतर्गत) प्रीमियर लाइटिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधून घेण्याकरिता

	संबंधित तपशील							
٧.	कॉर्पोरेट ऋणकोंचे नाव	प्रीमियर लाइटिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट						
٦.	कॉर्पोरेट ऋणकोची संस्थापन दिनांक	२०.१२.१९६१						
φ.	प्राधिकारी ज्यांच्याअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको संस्थापित/नोंदणीकृत आहे	कंपनी निबंधक - मुंबई						
٧.	कॉर्पोरेट ऋणकोंचा कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर	U52100MH1961PTC012221						
ч.	कॉर्पोरेट ऋणकोंचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचा (काही असल्यास) पत्ता	१६ कामा इंडस्ट्रियल इस्टेट, वालभट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०० ०६३.						
ξ.	निवासाव्यतिरिक्त, सर्व वा कोणतीही खातीपुस्तिका व दस्तावेज तयार केलेले असल्याच्या जागेचा पत्ता	१६ कामा इंडस्ट्रियल इस्टेट, वालभट रोड, गोरंगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०० ०६३.						
6 .	कॉर्पोरेट ऋणको संदर्भात परिसमापन प्रारंभ दिनांक	आदेश दिनांक - १५.०५.२०२४ आदेश प्राप्ती दिनांक : २६.०७.२०२४						
८.	परिसमापन ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित दिनांक	२२.०१.२०२५						
٩.	अंतरिम ठराव अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अंतरिम अधिकाऱ्याचे नाव व नोंदणीकरण	बिष्णू कांत काबरा आयपी नं. : IBBI/IPA-001/IP-P- 02178/2021-2022/13747						
१०.	बोर्डवर नोंदणीकृत म्हणून अंतरिम ठराव अधिकाऱ्याचा पत्ता व ई-मेल	९०३, मेफेअर ग्रीन्स, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई – ४०००६७. ई–मेल आयडी : ipvishnukabra@gmail.com						
११.	दावे सादरीकरणाची अंतिम तारीख	दि. १२.०८.२०२४						
_ \								

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने आदेश क्र. सीपी (आयबी) : ३८४/एमबी/२०२३ अंतर्गत दि. १५.०५.२०२४ रोजी **प्रीमियर लाइटिंग इंडस्ट्रीज प्रायव्हेट**च्या कॉर्पोरेट परिसमापन् ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचा आदेश दिला व तो दि. २६.०७.२०२४ रोजी प्राप्त झाला आहे.

प्रीमियर लाइटिंग इंडस्टीज प्रायव्हेटच्या धनकोंना याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी त्यांचे दावे पराव्यासहित दि. १२.०८.२०२४ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत अंतरिम ठराव अधिकाऱ्यांकडे वरील अ. क्र. १० अंतर्गत विहित पत्याक कॉर्पोरेट ऋणकोंनी (कामगार व कर्मचारी वगळता) (इन्सॉल्हेन्सी ॲन्ड बॅंकरप्ट्सी बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट

ब्यक्तांकरिता परिसमापन ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ७.८,९ व ९ए अंतर्गत विहित फॉर्म बी सी, डी, ई व एफमधून त्यांचे दावे सादर करावेत. वित्तीय धनको, कामगार व कर्मचारी तसेच कामगार व कर्मचाऱ्यांचे अधिकृत प्रतिनिधी व अन्य धनको, जे लागू असतील त्यानुसार सादर करावेत. वित्तीय धनकोंनी केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातृन पुराव्यासहित त्यांचे दावे सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यासहित त्यांचे दावे व्यक्तिशः, टपालाद्वारे वा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातृन सादर करावेत.

चुकीचे, दिशाभूल करणारे दावे सादर केल्यास दंड होऊ शकेल.

ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०७.२०२४